


भूकंपाचे संरचनेवर काय परिणाम होतात?

संरचनेमधील जडत्व बल (inertia forces)

भूकंपामुळे जमिनीला हादरे वसतात. त्यामुळे जमिनीवर उभ्या असणा-या इमारतीला देखील तिच्या पायाजवळ भूकंपाच्या गतीचे परिणाम जाणवतात. नुटनव्या पहिल्या नियमानुसारा, जरी इमारत भूकंपामुळे जमिनीसह हलली, तरी इमारतीचे छताला मात्र त्याच्या मूळ जागी स्थिर राहण्याची प्रवृत्ती असते. परंतु भिन्नी आणि स्तंभ त्याच्याशी जोडलेले असल्यामुळे ते छताला आपल्यावरोग येवतात. थोडक्यात याची तुलना या परिस्थितीशी करता येईल जेव्हा तुम्ही उधे असतांना वस अचानकपणे मुळ होते तेव्हा तुमचे पाय वसमोबत हलतात परंतु, तुमच्या शरीराचा वरील भाग आहे त्याच श्यायीतीत राहन तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो! मूळ स्थिती कायम ठेवण्याच्या हया प्रवृत्तीला जडत्व (inertia) असे म्हणतात. इमारतीमध्ये, भिन्नी आणि स्तंभ सुनप्य असल्याकारणाने, छताची गती जमिनीच्या गतीपेक्षा भिन्न असते (आकृती १).




आकृती ११ इमारतीच्या पायाला कंपित केल्यावर होणारा जडत्वाचा परिणाम

स्तंभावर आधारित छत असलेल्या एका इमारतीची कल्पना करा (आकृती २). आता पुन्हा तुमच्या वसमधील स्थितीचे उदाहरण घेऊ याहे जेव्हा वस अचानकपणे चालू होते, त्यावेळी तुम्ही मागे फेंकले जाता, जणूकाही कुणीतरी तुमच्या शरीराच्या वरील भागावर जोर लावला आहे. याचप्रकारे, जेव्हा जमीन हलते, तेव्हा इमारतमुळा मागे फेंकली जाते, आणि छताला बलाची अनुभूती होते हेच, जडत्व बल होय. जर छताचे वस्तुमान (mass) M असेल आणि त्याने अनुभवलेले त्वरण (acceleration) a असेल तर नुटनव्या गतीच्या दुसऱ्या या नियमाप्रमाणे F_I हे जडत्व बल होईल (वस्तुमान M गुणिले त्वरण a) आणि त्याची दिशा ही त्वरणाच्या विस्तृद्वंद्व दिशेला असेल. अर्थात, जास्त वस्तुमान म्हणजे जास्त जडत्व बल. म्हणूनच, हलक्या इमारती भूकंपाचे हादरे अधिक चांगल्या रीतीने सहन करू शकतात.

विश्लेषणे इमारतींवर होणारे परिणाम

इमारतीच्या छताने अनुभवलेले जडत्व बल जमिनीकडे स्तंभाच्या माध्यमातून स्थानांतरित होते आणि त्यामध्ये बल निर्माण करते. स्तंभांमध्ये निर्माण होणा-या या बलांना दुसऱ्या पद्धतीने देखील समजून घेता येईल. भूकंपाच्या हाद-यादरस्यान, स्तंभाच्या दोन टोकांमध्ये सापेक्ष हालचाल होते. आकृती २ मध्ये जमिन आणि इमारतीच्या छतामधील ही हालचाल यू (u) या राशीने दाखविण्यात आली आहे. परंतु, मुक्त संधी मिळाल्यास स्तंभ आपल्या मूळच्या ऊर्ध्व स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतील, म्हणजेच, स्तंभ विश्लेषेला प्रतिरोध करतात.


सरल ऊर्ध्व रेषेत असतांना स्तंभ कुठलेही क्षितीज पातळीतील वल धारण करीत नाहीत. परंतु, त्यांना बलपूर्वक वाकवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यामध्ये अंतर्गत बलांची उपर्याही होते. स्तंभाच्या खालच्या आणि वरच्या भागातील सापेक्ष क्षितीज विस्थापन (relative horizontal displacement) यू (u) जितके जास्त तितके जास्त अंतर्गत बल असते. तसेच, स्तंभ जितके दृढ (म्हणजेच स्तंभाचा आकार जितका जास्त असेल) तितके हे बल जास्त होईल. या कारणामुळेच, स्तंभामधील या अंतर्गत बलांना दृढाळा बल (stiffness forces) असे म्हणतात. खेरेतर, स्तंभामधील दृढता बल म्हणजे स्तंभाची दृढता आणि दोन टोकांमधील सापेक्ष विस्थापनेच्या गुणाकाराइतके असते.



आकृती २१ इमारतीतील जडत्व बल आणि सापेक्ष गती

क्षितीज आणि ऊर्ध्व कंपने

भूकंपामुळे जमिन सर्व तीन दिशांना कंपन पावते— दोन क्षितीज दिशेलगत (त्यांना 'क्ष' आणि 'य' मानू या) आणि ऊर्ध्व दिशेलगत (त्याला 'झ' मानू या) (आकृती ३). तसेच, भूकंपादरस्यान जमिनीची प्रत्येक 'क्ष', 'य' आणि 'झ' दिशांना स्वैरपणे पुढे आणि मागे (- आणि +) अशी हालचाल होते. सर्वच संरचना पामुळ्याने गुरुत्वाची बल घेण्याच्या दृष्टीने संकलित केल्या जातात; म्हणजेच त्या वस्तुमान 'M' (यात त्या संरचनेचा स्वतःचा भार आणि अस्थारोपित भागाइतके वस्तुमान यांचा समावेश होतो) आणि ऊर्ध्व अधोमुखी दिशेतील त्वरण उणे झ (-Z) यांच्या गुणाकाराइतके बल घेण्यासाठी संकलित केले जातात. एम.जी. (Mg) या अधोमुखी बलास गुरुत्वाची बल असे म्हणतात. भूकंपादरस्यान निर्माण होणारे ऊर्ध्व त्वरण हे गुरुत्वाची त्वरणामध्ये मिळवले जाते किंवा वजा केले जाते. संरचनेचे संकल्पन करतांना गुरुत्वाची भागाचा प्रतिरोध करण्यासाठी सुरक्षा गुणांक (factor of safety) वापरण्यात येत असल्याकारणाने, साधारणपणे अनेक संरचना ऊर्ध्व कंपने सहजरित्या सहन करू शकतात.




आकृती ३४ एका इमारतीच्या मुख्य दिशा

तथापि, क्षितीज पातळीतील 'क्ष' आणि 'य' दिशेकडील (दोन्हीची प्रत्येकी + आणि - दिशेतील) हालवाल ही चिंतेचा विषय ठरते. गुरुत्वाय बलासाठी संकलित करण्यात आलेली संरचना साधारणपणे भूकंपाची क्षितीजीय कंपने सहजपणे सहन करू शकत नाही. म्हणूनच क्षितीजीय भूकंपाच्या परिणामाविरुद्ध संरचना मजबूत असणे आवश्यक आहे.

जडत्व बलाचा इमारतीच्या पायापर्यंत प्रवाह


भूकंपाच्या क्षितीज कंपनांच्या प्रभावाखाली संरचनांमध्ये त्याच्या वस्तुमानाच्या पातळीमध्ये क्षितीज जडत्व बलांची निर्भीती होते (साधारणपणे हे लादीच्या पातळीत असतात). हे पाश्वर्यी जडत्व बल (lateral inertia forces) लादीकडून भिंती आणि स्तंभांना, त्याच्याकडून पायाला आणि सर्वांत शेवटी इमारतीचालील मृदेकडे स्थानांतरित होतात (आकृती ४). म्हणून, प्रत्येक संरचनात्मक घटकांचे (लादी, भिंती, स्तंभ आणि पाया) आणि त्याच्यामधील जोडणीचे संकल्पन अशा रितीने करणे आवश्यक आहे ज्यायोगे त्याच्यामधील जडत्व बल हे सुरक्षितपणे स्थानांतरित होईल.



आकृती ४४ जडत्व बलाचा इमारतीच्या सर्व संरचनात्मक घटकांतून होणारा प्रवाह

भिंती आणि स्तंभ हे जडत्व बल स्थानांतरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण घटक आहेत. परंतु, पारंपारिक वांधकामामध्ये लादी आणि तुळइच्या संकल्पन आणि वांधकामाकडे भिंती आणि स्तंभांच्या तुलनेत जास्त लक्ष दिले जाते. भिंती या तुलनेने कमी जाडीच्या अमून वांधकामाची ठिसूल सामग्री वापरून वांधण्यात येतात. म्हणूनच अशी भिंत जाडीच्या दिशेत येणा-या क्षितीज जडत्व बलास प्रतिरोध करू शकत नाही. दगडी किंवा विटांच्या वांधकामाचे पूर्वी झालेल्या अनेक भूकंपामध्ये मोठे नुकसान झाल्याचे निर्दर्शनास आले आहे (उदा., आकृती ५अ). तसेच,

कंपकृतरित्या संकलित आणि वांधकाम केलेले प्रवलित कॉकिटचे स्तंभ देखील विघ्वंसकारक ठरू शकतात. सन २००१ च्या भूज (भारत) येथील भूकंपामध्ये तलमजल्यावरील स्तंभांच्या –हासाची परिणीती अनेक इमारती कोसळण्यात झाली (आकृती ५व).



(अ) १९९१ च्या उत्करकाशी (भारत) भूकंपात अशेतं कोसळलेल्या दगडी वांधकामाच्या भिंती



(ब) सन २००१ च्या भूज (भारत) कोसळलेले प्रवलित कॉकिटचे स्तंभ (आणि इमारत)

आकृती ५४ क्षितीज भूकंप बलासाठी भिंती आणि स्तंभांच्या संकल्पनाचे महव

संदर्भिय साहित्य

- चोपा ए.के. (१९८०), डायनॅमिक्स ऑफ स्ट्रॉक्वर्स - अ प्रायमर, EERI मोनोग्राफ, अर्थक्वेक इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्युट, अमेरीका.
- स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश, भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई

लेखक. सी. व्ही. आर. मुर्ति, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपूर, कानपूर, भारत
प्रायोजक: वांधकाम साहित्य आणि प्रौद्योगिकी संवर्धक मंडळ, नवी दिल्ली, भारत
अनुवाद: शुभदा अ. गडकर, कार्यकारी अभियांत्र, सार्वजनिक वांधकाम विभाग,
महाराष्ट्र शासन

परिक्षण: डॉ. एम. एम. वसोले, मार्जी अधिव्याख्याता, व्ही. आर. सी. ई.,
नागपूर आणि डॉ. ओमप्रकाश जयस्वाल, सहाय्यक अधिव्याख्याता,
व्ही.एन.आय.टी., नागपूर

हे प्रकाशन आय.आय.टी.कानपूर आणि व्ही.ए.टी.पी.सी. नवी विल्ही शंक्या गालकडीचे आहे. या सूचना तात्पात्र विषयांमध्ये बदल न करता आणि योग्य पांच देऊनीरीती करता येण शकतील. आपल्या सूचना/ अभियांत्र कृपया nicee@iitk.ac.in या ई पत्त्यावर प्रत्यावरत येताव्यात. या अधिव्याख्या आय.आय.टी.टी. के. व्ही.ए.टी.पी.सी. भूकंप सूचना वरपण्याकरीता www.nicee.org किंवा www.bmtpc.org या संकेतस्थळाना भेट द्या.
नंवर २००७